

# Mangalam Drugs and Organics Limited

Regd: Office : Rupam Building, 3rd Floor, 239 P. D'Mello Road, Near G. P. O. Mumbai - 400 001.

☎ 91-22-62616200 / 6300 / 8787 ☎ 91-22-62619090 • CIN : L24230MH1972PLC116413



**REF: MDOL/CS-SE/2025-26/050**

**January 16, 2026**

Listing Department  
**BSE Ltd**  
1<sup>st</sup> Floor, New Trade Wing,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai – 400 001.  
**Scrip Code: 532637**

Listing Department  
**National Stock Exchange of India  
Limited**  
“Exchange Plaza”, 5<sup>th</sup> Floor,  
Plot No. C-1, Block G,  
Bandra - Kurla Complex,  
Bandra(E), Mumbai – 400 051  
**Symbol: MANGALAM**

**Sub: Newspaper Advertisement regarding publication of Un-Audited Financial Results  
(Standalone and Consolidated) for the quarter ended December 31, 2025**

Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith copies of newspaper advertisement published in Financial Express and Loksatta, both in which Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended December 31, 2025 have been published. The aforesaid results have been approved by the Board of Directors in its meeting held on January 15, 2026.


Kindly take the above information on your records.

Thanking You,

Yours Faithfully,  
For **Mangalam Drugs and Organics Limited**

**Govardhan M. Dhoot**  
Chairman and Managing Director  
DIN:01240086






**MANGALAM DRUGS & ORGANICS LIMITED.**  
 Reg. Office: Rupam Building, 3rd Floor, 239, P.D'Mello Road, Near G.P.O, Mumbai - 400001. CIN:L24230MH1972PLC116413  
 Tel Ph No. 91-22-22616200 Fax No. 91-22-22619090 Email Id: contactus@mangalamdrugs.com Website: http://www.mangalamdrugs.com

**Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2025**

(Rs. in Lakhs)

| Sr. No.     | Particulars  | Standalone             |                        |                        | Consolidated           |                        |                      |
|-------------|--|------------------------|------------------------|------------------------|------------------------|------------------------|----------------------|
|             |  | Quarter Ended          |                        | Nine Months Ended      | Quarter Ended          |                        | Year Ended           |
|             |  | 31.12.2025 (Unaudited) | 30.09.2025 (Unaudited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.12.2025 (Unaudited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.03.2025 (Audited) |
| 1           | Total Income from Operations   | 5,848.75               | 4,954.41               | 8,871.20               | 16,538.03              | 24,519.16              | 31,823.02            |
| 2           | Profit / (Loss) from ordinary activities before finance costs and exceptional items    | (572.58)               | (733.86)               | 497.13                 | (2,194.79)             | 1,416.59               | 1,992.20             |
| 3           | Profit/(Loss) from ordinary activities before tax                                      | (977.89)               | (1,236.68)             | 148.27                 | (3,507.37)             | 326.34                 | 498.94               |
| 4           | Net Profit/(+)/Loss(-) from ordinary activities after tax                              | (977.94)               | (724.64)               | 140.27                 | (3,075.38)             | 677.34                 | 692.43               |
| 5           | Total Comprehensive Income   | (977.94)               | (739.22)               | 126.28                 | (3,101.38)             | 635.36                 | 630.86               |
| 6           | Paid-up Equity Share Capital (Face value of Rs 10/- per share)                         | 1,582.82               | 1,582.82               | 1,582.82               | 1,582.82               | 1,582.82               | 1,582.82             |
| 7           | Reserve excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year | -                      | -                      | -                      | -                      | -                      | 13,282.79            |
| 8           | Earnings Per Share (EPS) (of Rs 10/-each not annualised):                              |                        |                        |                        |                        |                        |                      |
| (a) Basic   |  | (6.18)                 | (4.58)                 | 0.89                   | (19.43)                | 4.28                   | 4.37                 |
| (b) Diluted |  | (6.18)                 | (4.58)                 | 0.89                   | (19.43)                | 4.28                   | 4.37                 |

Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st December, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st December, 2025 is available on the Stock Exchange websites & the Companies website. (www.bseindia.com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com)



**For & on Behalf of the Board**  
**Mangalam Drugs & Organics Limited**  
**GOVARDHAN M.DHOOT**  
**CHAIRMAN & MANAGING DIRECTOR**  
**DIN: 01240086**

**Place : Mumbai**  
**Date : 15th January, 2026**



**SMARTWORKS**  
**SMARTWORKS COWORKING SPACES LIMITED**  
**CIN: L74900DL2015PLC310656**

**Registered Office:** Unit No. 305 – 310, Plot No. 9,10 & 11, Vardhman Trade Centre, Nehru Place, South Delhi-110019  
**Corporate Office:** DLF Commercial Building, Block - 3, Zone - 6, DLF Phase - 5, Gurugram, Haryana - 122002  
**Phone No.:** 0124-6919 400, **E-Mail:** info@sworks.co.in, **Website:** www.smartworksoffice.com

**UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025**

In Compliance with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Board of Directors of M/s Smartworks Coworking Spaces Limited in its meeting held on Thursday, January 15, 2026, approved the Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2025 ('Financial Results').

The detailed Financial Results along with the Limited Review Report thereon, are available on the website of the Company at <https://www.smartworksoffice.com/investors/financial-results/> and on the website of the Stock Exchanges – National Stock Exchange of India Limited and BSE Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com), respectively. The Financial Results and Limited Review Report can also be accessed by scanning the given QR Code.

**For Smartworks Coworking Spaces Limited**  
**Sd/-**  
**Neetish Sarda**  
**Managing Director**  
**DIN: 07262894**



**Date:** January 15, 2026  
**Place:** Gurugram



**COMFORT INTECH LIMITED**  
**CIN: L74110DD1994PLC001678**

**Registered Office:** 106, Avkar Algani Nagar, Kalaria, Daman, DD-396210;  
**Corporate Office.:** A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064;  
**Phone No.:** 022-6894-8500/08/09, **Fax:** 022-2889-2527;  
**Email:** info@comfortintech.com; **Website:** www.comfortintech.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025**

The Board of Directors of the Company, at its Meeting held on Thursday, January 15, 2026 has, *inter-alia* approved the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company, for the quarter and nine months ended December 31, 2025.

The results, along with the Limited Review Report thereon, have been posted on the Company's website at [www.comfortintech.com/investor-relations](http://www.comfortintech.com/investor-relations) and on the website of the stock exchange where the Company's shares are listed i.e., at [www.bseindia.com](http://www.bseindia.com). Also, it can be accessed by scanning the QR code.

**For and on behalf of the Board of Directors of Comfort Intech Limited**  
**Sd/-**  
**Ankur Agrawal**  
**Director and Chairperson**  
**DIN: 06408167**



**Place: Mumbai**  
**Date: January 15, 2026**

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.


**360 ONE PORTFOLIO MANAGERS LIMITED**  
**CIN: U74120MH2011PLC219930**

**Regd. Office:** 360 ONE Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, 400013  
**Tel:** (91-22) 4876 5600; **Fax:** (91-22) 4341 1895  
**Email id:** secretarial@360.one | <https://www.360.one/wealth-management/portfolio-managers>


**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025**

360 ONE PORTFOLIO MANAGERS LIMITED ("the Company") hereby informs that the unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2025 ("Results") have been reviewed and approved by the Board at their Board meeting held on Wednesday, January 14, 2026, and the Limited Review has been carried out by **S.R. Batliboi & Co. LLP**, Chartered Accountants, the Statutory Auditors of the Company.

In compliance with the provisions of Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), the full format of the Results along with the Limited Review Report is available on the Stock Exchange website viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website at <https://www.360.one/wealth/portfolio-managers>. The same can also be accessed by scanning the Quick Response Code.




Scan the QR code to view Financial Results on Website of the Company



Scan the QR code to view Financial Results on Website of BSE Limited

**For and on behalf of the Board of Directors of 360 ONE Portfolio Managers Limited**  
**Sd/-**  
**Gaurav Doshi**  
**Director**  
**DIN: 00409034**



**Place: Mumbai**  
**Date : January 14, 2026**



**COMFORT FINCAP LIMITED**  
**CIN: L65923WB1982PLC035441**

**Registered Office:** 22, Camac Street, Block 'B', Kolkata- 700016, West Bengal;  
**Corporate Office.:** A-301, Hetal Arch,Opp. Natraj Market, S. V. Road, Malad (West), Mumbai- 400064;  
**Phone No.:** 022-6894-8500/08/09, **Email:** info@comfortfincap.com; **Website:** www.comfortfincap.com.

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025**

The Board of Directors of the Company, at its Meeting held on Thursday, January 15, 2026 have, *inter-alia* considered and approved the unaudited financial results (standalone and consolidated) of the Company, for the quarter and nine months ended December 31, 2025.

The results, along with the Limited Review Report thereon, have been posted on the Company's website at [www.comfortfincap.com/investor-relations](http://www.comfortfincap.com/investor-relations) and on the website of the stock exchange where the Company's shares are listed i.e., BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com). Also, it can be accessed by scanning the QR code.

**For and on behalf of the Board of Directors of Comfort Fincap Limited**  
**Sd/-**  
**Ankur Agrawal**  
**Director and Chairperson**  
**DIN: 06408167**



**Place: Mumbai**  
**Date: January 15, 2026**

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations.

**"IMPORTANT"**

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**BENARES HOTELS LIMITED**  
**Regd. Office: : Hotel Taj Ganges, Nadesar Palace Compound, Varanasi - 221002**  
**CIN : L55101UP1971PLC003480**  
**E-mail: investor@tajhotels.com ; Website: www.benareshotelslimited.com**

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025**

| Particulars   | Quarter ended Dec 31, 2025 (Unaudited & Reviewed) | Quarter ended Sep 30, 2025 (Unaudited & Reviewed) | Quarter ended Dec 31, 2024 (Unaudited & Reviewed) | Nine Months ended Dec 31, 2025 (Unaudited & Reviewed) | Nine Months ended Dec 31, 2024 (Unaudited & Reviewed) | Year ended March 31, 2025 (Audited) |
|---|---|---|---|---|---|-------------------------------------|
| Total Income from Operations  | 4,162.84  | 2,389.57  | 3,886.55  | 9,053.88  | 8,634.35  | 13,546.63                           |
| Net Profit for the period before tax (before and after Exceptional items)   | 1,888.28  | 825.64  | 1,833.17  | 3,733.34  | 3,661.92  | 5,810.97                            |
| Net Profit for the period after tax (after Exceptional items)   | 1,423.27  | 607.85  | 1,356.05  | 2,789.27  | 2,719.54  | 4,324.95                            |
| Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] | 1,418.12  | 605.21  | 1,353.66  | 2,778.84  | 2,717.15  | 4,296.95                            |
| Paid up Equity Share Capital (Face Value - ₹ 10/- per share)  | 130   | 130   | 130   | 130   | 130   | 130                                 |
| Earnings Per Share (in ₹) - Basic and Diluted (Not annualised*) (Face Value - ₹ 10/- per share)                                     | *109.48   | *46.76  | *104.31   | *214.56   | *209.20   | 332.69                              |

**Note :**

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the websites of Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the Company's website at [www.benareshotelslimited.com](http://www.benareshotelslimited.com). The same can be accessed by scanning the QR Code provided below:

**Dated : January 15, 2026**  
**Place : Mumbai**



**For and on behalf of the board**  
**DR. ANANT NARAIN SINGH**  
**Chairman**  
**(DIN : 00114728)**

**NOTICE**

**Declaration of Distribution (of Income & Capital) (Previously Referred as Dividend) Under Various Schemes of Axis Mutual Fund**

Axis Mutual Fund Trustee Limited, Trustee to Axis Mutual Fund ("the Fund") has approved the declaration of Distribution (of Income & Capital) (previously referred as dividend) under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) options of following schemes, the particulars of which are as under:

| Name of the Schemes /Plans                  | Quantum of Distribution (of income & capital) (₹ per unit)* | Record Date*     | Face Value (per Unit ₹) | NAV as on January 14, 2026 (per unit ₹) |
|---|---|------------------|-------------------------|---|
| Axis Midcap Fund - Direct Plan - IDCW       | 4.50  | January 20, 2026 | 10                      | 54.75                                   |
| Axis Midcap Fund - Regular IDCW             | 3.39  |                  |                         | 41.23                                   |
| Axis Small Cap Fund - Direct IDCW Option    | 4.33  |                  |                         | 52.73                                   |
| Axis Small Cap Fund - Regular IDCW Option   | 3.68  |                  |                         | 44.83                                   |
| Axis Large & Mid Cap Fund - Direct IDCW     | 1.88  |                  |                         | 26.31                                   |
| Axis Large & Mid Cap Fund - Regular IDCW    | 1.48  |                  |                         | 20.65                                   |
| Axis Large cap Fund - Direct Plan IDCW      | 1.97  |                  |                         | 27.58                                   |
| Axis Large cap Fund - Regular IDCW          | 1.38  |                  |                         | 19.30                                   |
| Axis ELSS Tax Saver Fund - Direct Plan IDCW | 4.50  |                  |                         | 54.8088                                 |
| Axis ELSS Tax Saver Fund - Regular IDCW     | 2.10  |                  |                         | 25.5882                                 |
| Axis Focused Fund - Direct Plan IDCW        | 2.83  |                  |                         | 34.56                                   |
| Axis Focused Fund - Regular IDCW Option     | 1.58  |                  |                         | 19.31                                   |
| Axis Value Fund - Direct IDCW               | 1.52  |                  |                         | 18.56                                   |
| Axis Value Fund - Regular IDCW              | 1.43  |                  |                         | 17.48                                   |

\*As reduced by the amount of applicable statutory levy, if any.  
 \*or the immediately following Business Day if that day is not a Business Day.

**Pursuant to payment of IDCW, the NAV of the above stated IDCW options of the schemes/plans would fall to the extent of payout and statutory levy, if any.**

The Distribution would be paid to the beneficial owners / unit holders whose names appear in the statement of beneficial owners maintained by the depositories under the said schemes/plans at the close of business hours on the record date and to the unit holders holding units in physical form, whose names appear in the Register of unit holders maintained with Registrar and Transfer Agent under the IDCW options of the schemes/plans at the close of the business hours on the record date.

Investors may kindly note that declaration of Distribution is subject to availability of distributable surplus on the record date/ ex-distribution date. In case the distributable surplus is less than the quantum of Distribution on the record date/ex-distribution date, the entire available distributable surplus in the schemes/plans will be declared as Distribution.


Investors are requested to kindly take note of the above.

**For Axis Asset Management Company Limited**  
**(CIN - U65991MH2009PLC189558)**  
**(Investment Manager to Axis Mutual Fund)**

**Sd/-**  
**Gop Kumar Bhaskaran**  
**Managing Director & Chief Executive Officer**

**Place : Mumbai**  
**Date : January 15, 2026**  
**No. : 115/2025-26**

The Sponsor - Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the scheme. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



One Lodha Place, 22<sup>nd</sup> & 23<sup>rd</sup> Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, Pin Code - 400 013, India.  
 TEL : (022) 6311 1001, EMAIL : customerservice@axismf.com, WEBSITE : www.axismf.com.



**THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS KNOWLEDGE**





